

March 25, 2023

BSE Limited Listing Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited Listing Department, Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051

Scrip Code: 500150 Scrip code: FOSECOIND

Dear Sirs.

Sub: Copy of Newspaper Advertisement - Transfer of Equity Share(s) to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, as amended from time to time, the Company would like to inform that it has sent reminder letters to those shareholders, who have not claimed their dividends on the equity shares of the Company for seven consecutive years or more and whose shares are liable to be transferred to the Demat Account of the IEPF Authority, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules").

In this regard, the Company has published notices in the 'Business Standard' (English) and the 'Loksatta' (Marathi). A copy each of the said newspaper publications are submitted herewith. The newspaper publications are also available on the website of the Company viz., <a href="https://www.fosecoindia.com">www.fosecoindia.com</a>.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For FOSECO INDIA LIMITED

Mahendra Kumar Dutia
Controller of Accounts and Company Secretary

Enclosing: as above

Foseco is a brand of the Vesuvius Group.

# **US, Europe banking woes may** hit Indian IT companies' growth

The IT services sector in India may have to bear the brunt of the banking sector crisis in the US and Europe, which may affect their FY24 growth momentum. The industry counts banking, financial services, and insurance (BFSI) as its largest customer

insurance (BFSJ) as its largest customer base. According to Nasscom, BFSI constituted 41 per cent of the industry's revenue in PFJ2 alayers like Tata Consultancy Services (TCS), Infosys, Wipro, HCI. Technologies, Mphasis, and LTMindrer have exposure to some of the troubled banks.

"We expected a crowth slowdown in

the troubled banks.
"We expected a growth slowdown in Fy2024 to play out in the form of a weak March 2032 quat in the form of a weak March 2032 quater, followed by a moderate uptick in 10FY24 and normalisation in 20FY24. Current woes in the banking sector can impact sequential growth by 1-2 per cent in 10FY24,\* said a note from Kotak Institutional Equities. The note further stated that its current growth forecast for leaders — FY2024E — stood at 8 per cent, which may be cut short by 1-2 percentage points due to

short by 12 percentage points due to the current crisis.

For instance, TCS has exposure to Silicon Valley Bank (SVB), Credit Suisse, and UBS. "We estimate SVB exposure is 10-20 bps for TCS, Infosys and LTIM that may lead to a provision in 4Q23. While this has driven a correction and While this has driven a correction and taken multiples down by 0.5-1, estimates don't factor in the increased FPS (earnings per share) risk from any further slowdown in spending," said a JP Morgan report.

Analysts are expecting TCS and Infosys to create provisions for the impact in Q4Fy23. In the US, said Phil Fersht, chief executive officer (CEO) and chief analyst, HFS Research, since the bailout of SVB had taken place it might

chief analyst, HFS Research, since the abiliout of SVB had taken place it might not impact and might see tightening in spending in IT as costs were rationalised. "SVB UK is now under HSBC and there could be some vendor consolidation to HSBC preferred suppliers, but to not expect any major changes this year," he added.

Analysts, however, are saying there could be two scenarios building up for



#### TRACKING THE RISK re to global BFSI sector for December 38.5 37.L 15.9

where these players will have to provi-sion for the impact of these troubled banks. The medium to short term will be a troubled period for the sector because this will impact deal flows too. "Q4 may not have an impact except in the case of SVB. But this may impact deal flows for the next few quarters Pricing could also come under pres-sure," said Pareekh Jain, CEO, EIIR. Fershitsaki. "We see some slowdown in decision making in mainly mid-size banks, and some delays due to consoli-dation. We do not expect growth of more than 2 per cent in the sector this year. In the short term, we see some longer-term decisions being delayed,

which has a negative impact on spend-ing on Indian TT services."
Second, a long-term impact could be a scenario that emerged after the Lehman crisis in 2008, when banks sold their captives, focused more on

sold their captives, locused more on costs, and ran business projects, which, in turn, turned out beneficial for the sector. Fersht added as the sector regained stability and confidence, he would expect Indian services to benefit because most of the banks had core modernisation investment to make to remain companitive. remain competitive

'We expect a stronger onus to move urcing model and away from

#### IT FEELS BANKING **PAIN AS STOCKS** CONTINUE TO FALL

The banking turmoil in the US and Europe has singed the IT Sector. The shares of TCS have slipped over 8 per cent in the last nine trading sessions. On Tuesday, the scrip was down 1.2 per cent, dosing at 13,105, 9 on BSE. The share prices of Infosys, HCI Tech, and Wipro have declined by 6.8 per cent, 3.3 per cent of the Sector 12 per cent for cent, and 6.6 per cent, responsible BSE, falling for nine

#### **CREDIT SUISSE CRISIS MAY HIT WEALTHY INDIANS**

The Credit Suisse Group AG crisis is likely to make a dent on the way well-off Indians view internationa wealth managers, a firm backed by Liechtenstein's royal family said on Tuesday. Rajesh Cheruvu, chief investment officer and managing director at LGT Wealth India Private said in the past 15 years or so many multinational financial many munitude in infancial institutions have come and exited Indian markets and the latest incident was making wealthy investors nervous. **BLOOMBERG** 

global in-house centres," he added. J P Morgan said: "We remain UW (underweight) on the sector as we (underweight) on the sector as we expect revenue/earnings growth in FY24/25 will disappoint expectations at peak multiples. We expect 1Q and FY24 guides and commentary driving a sharp reset to sector expectations as a weak 1Q becomes more visible."

The turmoil has rekindled the fear of a global recession. The TI sector is suffering the heat as seen in the content of the content

suffering the heat as seen in the cor-rection in the stock prices of top

### Mondelezups India bet, to invest ₹4Kcr in 3 yrs

Mondelez India is set to pump in ₹4,000 crore between 2023 and 2026 to meet the growing demand for its products. The maker of Cadbury Dairy Milk chocolates will make investments in manufac-turing to expand reach. It will

turing to expand reach. It will add capacity at existing factories, warehousing and logistics associated with factories, and augment its route-to-market, including investments in cold chain to reach rural markets, via chillers and refrigerators. "We are seeing a very healthy volume growth trajectory, India remains a priority market for Mondelez International and we continue market for Mondelez International and we continue to accelerate our investments to grow our business here," Deepak Iyer, managing direc-tor at Mondelez India, told Business Standard in an incomview. He added that a bulk of

view. He added that a bulk of the investments will go towards manufacturing. The chocolate major signed a memorandum of under-standing with the Andhra Pradesh government to invest



approximately ₹1,600 crore over the next three years. He

said its other investments in its brands, advertising, and media will continue. This investment by the maker of Oreo cookies comes after it invested \$1,500 crore en 2019 and 2022.

oetween 2019 and 2022.
The investment comes at a time when demand for packaged foods remains on an upswing, albeit impacted by high inflation that is eating into household budgets. Iyer

explained that a lot of the expansion is in rural markets. Last year, the company directly supplied to over 200,000 villages. Five years ago, its rural reach was only a fourth of what it currently covers.

Mondelez India witnessed country access all in these divisions of the country access the process of the country access the control access the control

growth across all its three divisions, even during the pandemic years. "We are seeing robust growth across all three categories – chocolates, biscuits, and baked snacks," said lyer. The management of Mondelez International said on its global call that its India business grew in double-digits for the year-end quarter on the back of both chocolates and biscuits. growth across all its three divi

on the back of both chocolates and biscuits.

"Momentum in emerging markets (EMs), particularly China and India showing strong results, combined with the resilience of our categories, as evidenced by strong volume growth, is helping us to offset the challengesthat many companies are facine. Such as the challenges that many com-panies are facing, such as global cost inflation, the energy crisis, recession concern in Europe, and supply-chain vol-atility," said Dirk Van de Put, chief executive officer.

#### ONDC orders start flowing on Snapdeal, Tier-II+ demand strong

E-commerce firm Snapdeal said on Tuesday it had started receiving orders through the Open Network for Digital Commerce (ONDC),

Open Network for Digital Commerce (ONIC), the non-profit company set up by the government as an alternative for internet shopping. Snapdeal said early orders via ONIC were from Ajmer, Gurdaspur, Aligarh, Indore, Kakinada, Amravati and other cities. Most orders are for home and kitchen products like bed sheets, towels, and utensils. Customers using ONIC can access Snapdeal's catalogue of home and kitchen products. of home and kitchen products. Snapdeal is also expanding access to its fashion, beauty and personal care categories on the network.

Snapdeal made its debut on ONDC in July last year and it was fully integrated earlier this month. It is the only e-commerce firm In India to fully integrate its buyer and seller platforms onto ONDC. Amazon announced in February that it will integrate its logistics network with ONDC.

"As we go live on ONDC, we would like to reiterate our belief that enabling India's existing retail players, especially MSMEs, to embrace the online opportunity is the best way for India to reap the digital dividend for he largest section of society." Himanshu Chakrawarti, chief executive officer (CEO) of Snapdeal Market Place, said. Snapdeal Market Place, said.

SUNDARAM MUTUAL

#### **FOSECO INDIA LIMITED**

Regd. Office: -Gat Nos. 922.4 923, Sanaswadi, Taluka Shirur,
Dalatict Pina - 412 208. INDIA
Tale: +91 (i) 2137 668100, Fax: +91 (i) 2137 668160,
Website: www.fosecoindia.com, Email of impestor.grievance@vesuvius.com.
Corporate Identity Number: 124294PM158PLC0T1052

#### Notice to the Equity Shareholders

Subject: Transfer of Equity Share(s) held in the Company, to the Investor Education and Protection Fund Account (IEPF)

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act. 2013 ("the Act") read with reduces is needy given pussain our per journals to executive 2 on the collaptieness, AZ, DS of territor, I read with the linvestor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund, Rules, 2016, as amended ("the Rules"), that all equity share(s) in respect of which dividends had remained unpaid or unclaimed by the shareholder(s) for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to the Demat Account of the IEPF Authority.

The Company has sent individual communication to all those shareholder(s) at their latest available address whose equity share(s) are liable to be transferred to the IEPF. The Company has uploaded full details of such share(s) that are due for transfer to the IEPF, on its website; www.fosecoindia.com. Shareholder(s) are requested to refer to the link for verifying the details of the equity share(s) that are liable to be transferred to the IEPF. In case no valid claim in respect of such share(s) is received from the shareholder(s) latest by June 20, 2023, the Company will transfer the equity share(s) to the IEPF, in accordance with the Rules

In case the dividends are not claimed by the said date, necessary steps will be initiated by the Company to transfer the equity share(s), as mentioned above, to the IEPF, without further notice, in accordance with the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of the share(s) so transferred to the IEPF.

ase the share(s) are held by you:

- in physical form: New share certificate(s) will be issued by the Company in lieu of the original share certificates(s) and will be subsequently transferred to the IEPF on completion of the necessary formalities Further, the original share certificate(s) which stand registered in your name will stand automatically cancelled
- in demat form: The Company will inform your Depository Participant, by way of corporate act the share(s) lying in your demat account in favour of the IEPF.

The Shareholder(s) may note that once the shares held by them and the unclaimed dividends are transferred to the The Shareholder(s) may note that once the shares held by them and the unclaimed dividends are transferred to the IEPF, they will be entitled to claim their share(s) and the unclaimed dividend amount(s) including all corporate benefits accruing on such share(s), if any, from the IEPF Authority, by first sending physical copy of requisite documents to the Company duly signed by all the joint share-holders, if any, as per the specimen signature recorded with the Company for obtaining the entillement letter, pursuant to Circular dated July 20, 2022 Issued by IEPF Authority, and thereafter submitting an online application in Form IEPF-5 available on the website of the IEPF <u>www.lepf.gov.in</u>, in case you have any queries, please contact the Company's RTAMs. Link limiten India PAL Ltd, Block No. 202, 2nd Floor, Akshay Complex, Near Ganesh Temple, Off. Diole Patt Bload, Pune - 411001, Tell No. 202–26160084 / 26161629, E-mail: to the attention of Mr. Umesh Sharma at <u>umesh sharma@linkintime.co.in</u> or pune@linkintime.co.in

Place: Pune Date: March 20, 2023 Controller of Accounts & Company Secretary

#### NOTICE

RECORD DATE FOR INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW)

NOTICE is hereby given that Sundaram Trustee Company Limited, the Trustee to Sundaram Mutual Fund, has declared Income Distribution cum capital withdrawal (IDCW) on the face value of ₹ 10/- under the following scheme:

Scheme Name	Plan-Option	Record Date#	Amount of IDCW* (₹ Per Unit)	NAV per unit as on March 20, 2023 (₹)
	Regular-IDCW	14 1 24 2022	0.250	12.1980
Sundaram Diversified Equity	Direct-IDCW	March 24, 2023	0.300	14.6315

- # Or subsequent business day if the specified date is a non-business day.
  \* Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the scheme will fall to the extent of payout and statutory levy, if applicable. The IDCW payout will be to the extent of above mentioned IDCW per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. Past performance may or may not be sustained in future. All unitholders under the IDCW Option of the above-mentioned scheme, whose name appears on the Register of Unitholders on the aforesaid Record Date, will be entitled to receive the IDCW. The above stated quantum of IDCW and the Record Date were approved by the Board of Directors of Sundaram Trustee Company Limited vide their circular resolution dated March 21, 2023.

B. NOTICE - cum - ADDENDUM to the Scheme Information Document / Key Information Memorandum / Statement of Additional Information to the schemes of Sundaram

Change in the address of Branch office of Sundaram Asset Management Company Limited
Investors / Unit holders are advised to take note of the changes in our branch office address which is an official point of acceptance of

transactions in the Schemes of Sundaram Mutual, as stated below:

	Existing Address	New Address (with effect from April 1, 2023)	
	Sundaram Asset Management Company Ltd.	Sundaram Asset Management Company Ltd.	
	57/19, 2nd Floor, Shiva Palace, Rajpur Road,	2nd Floor, International Trade Tower, 1 Old Survey Road, Above Bank of Baroda,	
	Dehradun, Uttarakhand – 248001	Adjacent to Cross Road Mall, Dehradun, Uttarakhand – 248001	
Closure of Branch office of Sundaram Asset Management Company Limited			

Investors / unitholders are requested to take note that the following branch office of Sundaram Asset Management Company Limited is

Branch		Branch Address		
	Erode	Sundaram Asset Management Company Limited		
		C/o Sundaram Finance,		
		URT Tower, No 139/1, Perundurai Road, Erode - 638011		
All	All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information			

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of

Additional Information (SAI) of the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time


Place: Chennai R Ajith Kumar Date: March 22, 2023 Company Secretary & Compliance Officer

For more information please contact: Sundaram Asset Management Company Ltd (Investment Manager to Sundaram Mutual Fund) CIN: U93090TN1996PLC034615 Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road

Royapettah, Chennai-14. Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108, www.sundarammutual.com No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

Regd. Office:



# निविदा सुचना

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कंपनीच्या संचालन व सुव्यवस्था विभाग, भोसरी विभागाअंतर्गत असणारे लघुदाब व उचदाब वाहिन्या आणि वितरण रोहींत्रे यांच्या ब्रेकडाऊन देखभाल व दक्तस्तीच्या कामासाठी एक वर्षांच्या करारासाठी स्थानिक परवानाधारक विद्युत ठंकेदारांची नामिकाप्रविष्ट (Empanelment) करणेसाठी ई-निविदा क्रमांक टी-१७, टी-१८, टी-१९ एकुण ३ निविदा महाजितरण कंपनीच्या http://works.mahadiscom.in/eTender/etender संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर निविदा विक्रीसाठी दि २०.०३.२०२३ ते २६.०३.२०२३ ( रात्री ४१.५५ वा.) पर्यंत उपलब्ध राहतील. निविदा भरण्याची अंतिम तारीख दि. २७.०३.२०२३ ला ११.०० वाजेपर्यंत आहे निविदेच्या आवृत्तीत/शुध्दीपत्रातील कोणताही बदल यापुढे आमच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जाईल

PRO No.PZ-202/2023

महा विद्यार

कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग

### TENDER NOTICE

Sealed Tenders are invited from reputed & resourceful developers for work of building

Redevelopment of

Vashomangal Co-op. Housing Society, Sector No.24, scheme No.1, Building No.4A, Nigdi,

Pradbikaran, Pune -411044

Contact No. - 9766455696/ 9765207847

Existing Plot area is 1417.60 Sq.m., existing construction on it is 929 Sq.m Residential & 93.64 Sq.m. Commercial Set of blank Tender forms available at Shop No.3 of society's premises, from 22/03/2023 to 29/03/2023, between 11AM to 5 PM, on all days, except Sunday

by non-refundable payment of Rs 5000 in cash Only Duly filled Tenders will be received at Shop No.3 of society's premises from 30/03/2023 to 08/04/2023

Society reserves right to accept, reject any or all tenders without assigning any reason whatsoever

फॉर्म न. १४ रिग्युलेशन ३३(२) पहा रिज, ए/डी, कसूर झाल्यामुळे दस्तीद्वारं प्रकाशित

वसुली अधिकारी 1/11 यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण पुणे

शिवाजीनगर, पुणे-४११०१६. मागणी सूचना

between IIAM to 5 PM

रिकव्हरी ऑफ डेब्ट्स बॅकरप्टसी ॲक्ट १९९३ च्या सेक्शन २५ ते २८ आणि इन्कम टॅक्स ॲक्ट १९६१ मधील सेकन्ड शेड्यूलच्या रुल २ अंतर्गत नोटीस

युनिट नं. ३०७ ते ३१०, ३ रा मजला, काकडे बिझ आयकॉन दिल्डींग,

आरसी/१३१/२०१९

कॅनरा बंक

98/03/2023

में. स्टार पॉलिमर आणि इतर

(सीडी-१) में, स्टार पॉलिमर, शॉप नं, जी-४८, बसवेबर इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, सेक्टर मं, १०, भोसरी, पुण-४११०२६.

(सीडी-२) श्री. विजय माधवराव नेटके, राहणार : ए/२०१, सर्व्हे नं, २२/२, प्रसुन सॅव्होय, धानोरी, पणे-४११०१५.

(सीडी−३) श्री. महादेव दादाराव पवार, राहणार ०८०/४. शिवसदन, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे-४११०६१

नाननीय पीठासीन अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण, पुणे यांनी ओए/४१६/२०१८ सदमातील जारी केलेल्या बसुली प्रमाणपनानुसार स. २२,५२,३९४,०० (स. बावीस लाख बावन्न हजार तीनशे चौन्याण्णव फक्त) खर्चासहीत म्हणजेंच मेंडेंट लाईट आणि दि. १८/१०/२०१७ पासून १२,७०% दराने वार्षिक व्याज, सदर सपूर्ण रक्कम परत करेपयेतचे भविष्यातील व्याज आणि किंमत सं, ५०,०१०/- (रूपये पन्नास हजार दहा फक्त) अशी सर्व रक्कम आपणाकहम येणे आहे. (पूर्णपणे)

२) वर नमूद केलेल्या रक्षमेचा नोटीस मिळाल्यापासून ५५ दिवसांच्या आत भरणा करण्यासाठी तुम्हाला सूचीन करण्यात येत आहे. यात कसूर झाल्यास रिकटहरी ऑफ डेस्ट्रम् ड्यू टू बॅक्स ॲन्ड फायनॅन्शियल इन्स्टीट्यूशन्स ॲक्ट १९९३ आणि त्या अंतर्गत कल्सनुसार वस्ली करण्यात येईल.

 याद्वारे सुनावणीच्या पुढील तारखेस किंवा त्यापुर्वी अपण आपल्या मालमत्तेचा तपशील प्रतिज्ञापत्रावर जाहीर करण्याबाबत आदेश देण्यात येत आहे.

 याद्वारे आपणाला आदेश देण्यात येत आहे की आप्रण संबंधित प्रक्रियेसाठी खाली सही करणार याच्यासमोर दि. १९/०४/२०२३ रोंजी सकाळी १०,३० वाजता हजर रहावे. वर तमृद् केलेल्या रक्कमेव्यतिरिक्त तुम्ही खालील रक्कम भरण्यास बाधील आहात.

क्ष) शंबधित सूचना प्रमाणपत्र/प्रक्रियेची अमलबजावणी करण्याच्या सूचनेनंतर लगेच सुरु होणाऱ्या कालावधीसाठी देय असलेले व्याज:

 ब) ही नोटीस पाठविण्यासंदर्भात आलेले सर्व किंमत, आकार, खर्च आणि इतर पक्रियांशांटी आलेला खर्च आणि योरन्ट आणि रक्षम यसूली करण्यासाठी

कार्यान्वित केलेल्या इतर प्रक्रिया दि. १४/०३/२०२३ रोजी माझ्या स्वाक्षरीने व न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी दिले



वसली अधिकारी-।। वसली अधिकारी -। चे आय/सी कर्ज वसुली न्यायाधिकरण, पुणे





शास्त्रा : एसएएम स्मॉल- पुणे

बिल्डींग नं. ०२, प्लॉट नं. एस-२१३, ज्यूपिटर हाऊसिंग सोसायटी, कल्याणीनगर, पूर्ण ४१९००६. E-mail : samsmall.pune@indianbank.co.in

परिशिष्ट- 4 ए नियम ८ (६)

अचल मालमत्तेच्या विक्रीची विक्री नोटीस सिक्यरिटायझेशन ॲण्ड निकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेंट्स ॲण्ड एन्फोरॉमेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इन्टरेस्ट (एन्फोर्सपेन्ट) नियम २००३ व्या नियम ८(६) मधील तरत्दीनुसार अचल तारण मिळकतीची ई लिलावाने विक्रीची नोटीस.

याददार सर्वसामान्य जनता आणि खासकरून कर्जदार आणि जामीनदार यांना ही जाहीर नोटीस देण्यात येतं की, सिक्युअडं क्रेडिटर/ बँकेला तारण दिलेल्या/गहाणखताब्दारे बीजा निर्माण केलेल्या मिळकतीचा प्रतिकात्मक ताबा, इंडियन बँक, एसएएम स्मॉल, पुणे शाखा यांचे अधिकृत अधिकारी यांनी घंतला आहे आणि सदर मिळकतीची (१) मेसर्स शंकर राव पवार सीट कॉर्नर (कर्जदार), (२) श्री. अमर पवार (जामीनदार). (३) श्री. राजेश पवार (जामीनदार), (४) श्रीमती. गिरिजा एकनाथ पवार (जामीनदार), (५) श्रीमती स्वारी अमर पवार (जामीनदार), (६) श्रीमती, मनीपा राजेश पवार (जामीनदार) यांचेकद्वन रू.१९.२४,०८,८२२/- (रूपये अकरा करोड बोबीस लाख आठ हजार आतशे बाबीस फक्त) (दि. २०/०३/२०२३ पर्यंतच्या व्याजासह) अधिक पृढील व्याज, खर्च, आकार इ. या रकमेंच्या वसुलीसाठी 'जशी आहे तशी, जिथे आहे तथे आणि जे काही तिथे आहे ते' या तत्वावर दि. २०/०४/२०२३ रोजी विक्री करण्याचे जाहीर करण्यात येत आहे.

ई-सिसावाने विक्री करावयाच्या तारण मिळकतीचा तपशीस खासीसप्रमाणे

तारण मिळकतीचे वर्णन	किंमत	रक्षकाम
मिळकत आयडी: IDIBPAWARSEAT श्री. राजेश प्रवार आणि श्रीमती गिरीजा प्रवार यांच्या गावे असलेले सीटीएस नं. ५९३-ए (१९.०१चाँ,मी.), ५९३-बी(१६.७ चाँ.मी), ५९३-सी (१७८.९ चाँ.मी.), लक्ष्मी रोड, नानायेठ, पुणे ४९९००२ येथे दुकान/ऑफिसचा भाग व पार्सल एकुण क्षेत्रफळ २०५.९ चाँ.मी. आरिशत आहे. एतर मालपता ही इक्टियन मॉर्गेज्यारे सरिष्ठत आहे. (५)दि.२९.०४.२००२ राजी श्री.नामदेव खाँपडे यांच्या द्वारे श्री. राजेश एकनाथ प्रवार वाच्या नावे विक्री दुस्त नोवंधक हवेली ५०, पुणे यांच्याकडून अमलात आपलेला आहे (२) दि.२१ ०४ १९९८ राजी श्री.अमरजा सिलु आणि श्रीमती बिंबि फातिमा रेजा यांच्या माफेल पीओए श्री.रेजा हाजी खानभार यांच्या द्वारे श्रीमती गिरीजा प्रवार, श्री. राजेश प्रवार आणि श्री.अमर प्रवार यांच्या नावे थिक्षी दुस्ता नोवंधी क. २६६॥/१९९८ अन्वये दुस्यम मिबशक ह्येली १, पुणे याच्याकडून अमलात आणलेला आहे. (३) दि.०७.०६ २००७ गांजी श्री.अमर प्रवार यांच्या द्वारे श्रीमती गिरीजा प्रवार आलेला आहे. (३) दि.०७.०६ २००७ गांजी श्री.अमर प्रवार यांच्या द्वारे श्रीमती गिरीजा प्रवार यांच्या नावे गिक्ट डीड गोदणी क्र.	रु. ८६५.०० लाख (रूपये आठ कोटी पासष्ट लाख फक्त)	रू. ८६.५८ लाख (रूपये श्याऐंशी लाख पन्नास हजार फक्त)

४७७४/२००७ अन्यये द्यम निषयक होजी ९, पुणे यो व्याकहुन अंगलाल आणलेला आह मिळकत आयडी : IDIBPAWARSEAT AO ID : IDIB0473954 निविदा जयडण्याची तारीख व वेळ निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख व वेळ : २०/०४/२०२३, १९:००:०० तास २०/०४/२०२३, १७:००:०० तास मालमत्ता पाहण्याधी दिनांक व वेळ बोली वाढवण्याची रक्कम: रु. ५,00,000/-दि. १७/०४/२०२३ स. ११ ते द. १ वरम्यान | IFSC CODE : IDIB000B174 EMD A/c No. 6161885804, CA-INDIAN BANK, Bhosari Branch, Pune

लिलावाच्या अटी आणि शर्तींचा अधिक तपशील मिळविण्यासाठी पूढील लिंकला भेट दया.https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp?property\_id= IDIBPAWARSEAT आणि सिक्युअड के डीटर्सची/ बँके से सक तरुधक

www.indianbank.in/tenders. ऑनलाईन विक्री प्रक्रीयेत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारानी आमच्या सेवा पुरवताह एमएलटीकी लिमिटेड यांच्या www.mstcecommerce.com या संकेतस्थळाला भेट द्याव

आवश्यक असतोल्या तांत्रीक सहाय्यासाठी कृपया एमएसटीसी हेल्प डेक्स क. 033-2290900४ आणि सेवा पुरवठादारांच्या हेल्प लाईम डेस्कवरील इतर उपलब्ध क्रमांकावर संपर्क करावा,एमएसटीसी लि. यांचेकडील नोंदणीची स्थिती रामजण्यासाठी ibapiop@mstcecommerce.com आणि बयाना रकमेजी स्थिती समजण्यासाठी ibapifin@instcecommerce.com या मेल आयडीशी संप्रक करा दिकी होत असलेल्या मिळकलीबाबन अधिक तपशील आणि गिळकलीचे फोटोग्राफ यासाठी https://ibapi.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. आणि आवश्यक असल्यास स्पष्टीकरणासाठी कृपया मदत्तकेंद्राच्या '१८००१०२५' आणि '०११-४११०६१३१' या क्रमांकाशी संपर्क करावा बोलीदारानी मिळकतीचा अधिक तपशील https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com

इ. सकेलस्थळावर शोध घेलामा वर दिलेल्या आयहीं क्रमांकाचा उल्लेख करावा दिनाक: २९/०३/२०२३ (मजवूरात संदिकता आस्वातः स्थळ : एसएएम-स्मॉल पुणे इंग्रजी मजकूर ग्राह्म चरावा)

प्राधिकृत अधिकारी मो.९०४१५४००८६ केनरा बैंक Canara Bank 📣 Figlinian: Bymlicare

शिवाजीनगर शाखा

पुणे-४११००५, फोन : ०२०-२५५३१८०६ इंमेल : cb15321@canarabank.com

### ताबा नोटीस [संक्शन १३(४)] (फक्त स्थावर मालमत्तेकरीता)

जसे की, कॅनरा बॅकेचे अधिकृत अधिकारी, यांनी सिक्युरीटायझेशन ऑप्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल ॲसेटस् ऑप्ड एनफोर्समेंट ऑफ शिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ॲक्ट ५४) (द ॲक्ट असा उल्लेख केल्यानुसार) चा सेक्शन 93(92) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चा रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारीचा वापर करून **इलेश शहा आणि** रश्मी आय. शहा याना दि. ३०/१२/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर मागणी नोटीसीत नमूद्र केलेली रक्रम रू. ३३,७७,२५४.२५/ - (रुपये तेहेतीस लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे घोपन्न आणि पैसे एकवीस फक्त) अधिक त्यावरील च्याज अशी सर्व रक्कम या नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार ही रक्कम परत करण्यास अपयशी ठरले असल्याने विशेषकरून कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात वेते की, खाली सहीं करणार यांनी त्यांना / तिला सदर कायद्याच्या सेंक्शन १३ (४) सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ चा रूल ८ व ९ अंतर्गत अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २० मार्च, २०२३ रोजी लाबा घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेशंदर्भात कोणत्याहीं प्रकारचा व्यवहार करू नयें, असा व्यवहार केल्यास तो **कॅनरा बँक** यांना येणे रक्कम **रू. ३३,७७,२५४,२५/- (रूपये तेहेतीस लाख** सल्याहतर हजार दोनशे चोपन्न आणि पैसे एकवीस फक्त) अधिक त्यावरील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडिवण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन ५३(८) आंग्रॉत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. मालमत्तेचा तपशील

फलंट न. २६ आणि २७, ४ था मजला, अंकुर पार्क न. २ को -ऑप. हीसिंग सोसायटी लि. बिल्डींग, स.मं. ६९८/१, महर्षी नगर, गुलटेकडी, पूर्ण-४५१०३७, बतुःसीमा : उत्तरेस : फायनल प्लॉट न: ४१६, दक्षिणेस : फायनल प्लॉट ने. ४५८, पूर्वेस : ४० फूट रूंद डी.पी. रस्ता, पश्चिमेस : नाला आणि कॉलनी रस्ता. टायटल होल्डरचे नांव : श्री. इलेश एन. शहा आणि सौ. रश्मी आय. शहा.

स्थळ : पुणे

दिनांक : २०/०३/२०२३

(मजकरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा.)

अधिकृत अधिकारी कॅनरा बँक

OSBI

भारतीय स्टेट बँक, (आर.ए.सी.मी.सी. - ३), आयकॉन टॉवर्स, सर्व्ह नं, १९४/१९५, बार्णेन लिंक रोंड, पूर्ण - ४११०४५, फोन नं, ७२०-६६८०५१०८/५१३७. अधिकृत अधिकारी । हेमलता नायर, मो- ९१७५९८९१३१, ई-मेल : racpc3.baner@sbi.co.in

वाहन विक्री सूचना

खालील नमुद केलेली वाहने जे भारतीय स्टेट बँकेकडे नजरगहाण आहे ते 'जसे आहे तसे व जेथे आहे तेथे' या तत्वावर विकणे आहे.

अन्. क्र.	<ol> <li>कर्जदाराचे नाव   ) फ्ता,    ) कर्ज खाते क.,  v) येणे असलेली रक्कम,</li> <li>v) जमीच्या नोटीसीयी तारीख</li> </ol>	वाहनाचा तपशील, राखीव किंमत आणि बयाणा रक्कम
٩.	श्री.अविन अशोक ब्राह्मणे,     (II)पत्ताः के अर ऑफ चंद्रकांत लक्ष्मण भेगडे, २७९, शनिवार मेठ, घोरावाडी रेलवे स्टेशन, वळगाव, पूणे — ४९०५०६, मी. ९२८४३७५३३८ (III) कर्ज खाते क्रमांक — ३९७६९८५३४३६ (IV)येणे असलेली रक्षम — रू. ६,०४,१५३/ — अधिकव्याज व प्रासंगिक शुल्क इ.	मॉडेल क्र. : HONDA AMAZE 1.2 VX MT I- VTEC नोंदणी क्र. : एम एच ५२ जे ई ९२३६ इंधन : पेंट्रॉल , रंग   ब्राउन राखीव किंमग : रु. ६,४०,०५०/ - ब्रयाणा रक्षम : रु. ६४,००५/ -
₹.	i) श्री. साई नागराज यादव ii)पता: फलेंट नं १३, ७७/२ स्वप्न साकार सीसायटी, लोहिया जैन आय. टी पार्क, डावी मुसारी कॉलनी, बीड रोड, कोशरूड डेपो, पुणे – ४११०३८, मोबा. ९६२३१२३९९९ iii)कजे खाते क्रमाक –३६९८७४५६०६६ iv)येण असलेली रक्तम: – रु. ९,७६,६२७/ – अधिक ब्याज व प्रासंगिक शुल्क इ. v) नोटीस दिनांक - ०६,०२,२०२३	गाँडेल क्र. HYUNDAI GRAND i10 ASTA 1.2 मोंदणी क्र. : एम एच १२ वी एच ८६५७ इंधन : पेट्रोल , रंग : लाल राखीय किंगत - रु. २,६२,५७५/- बयाणा रक्कम रु. २६,२५७/-

वरील वाहन पाहण्याची तारीख : २७.०३.२०२३ वेळ सकाळी ११.०० ते दपारी ०३.००

वाहन पाहण्यासाठी संपर्क क. : अ.क. १ साठी : पृथ्वी एंटरप्रायजेंस : ९५१८५४८६००,९९२१००७७२०, अ.क. २ साठी : आर आर फायमॅन्शिअल सर्विसेस मो. नं. : ९३७२५९३२४५

बयाणा रक्कम : दि. २८.०३.२०२३ रोजी सार्य. ०५.०० वा. पूर्वी https://ibapi.in येथे असलेल्या Global EMD wallet यामध्ये बयाणा रक्कम जमा करण्यात यावी. बोली वाढ रक्कम रु : 90,000/-

वरील वाहुनांची लिलावाची तारीख : २९.०३.२०२३ रोजी सकाळी १९.०० ते दपारी ०४:०० पर्यंत, प्रत्येकी १० मिनिटांच्या अमयादित वाढीव वेळेसह

ई लिलावाच्या संक्षिप्त अटी व शर्ती.

9) डे लिलाव, "जसे आहे तसे, जे काही आहे ते व जे जे तिथे आहे ते" या तत्यावर ऑन लाईन पध्दतीने कला जाईल... २) क्रपया नींद घ्यावी की खरेंदीदाराने आपल्या खर्चाने सदर वाहने एक महिन्याचे आत आपले नावे करून घ्यावयाचे आहे. 3) वाहने ताब्यात घेतल्यापासून ते त्याने त्याचे नावावर करण्याच्या काळावर्वतची सर्व जबाबदारी वाहन विकत घेणाराने घ्यावयाची असून त्यासाठी र. ५०० क्रिमतीच्या स्टॅप पेपरवर इंडेम्निटी बाँड द्यावयाचा आहे. ४) वाहन विक्रेले/दलाल या लिलाव प्रक्रियेल सहभागी होवू शकताल. अर्थाल यशस्वी ठरल्यास वाहन त्याचे नावावर नोंदवावे लागेल. ५) बोली प्रस्ताव मान्यते नतर सात दिवसांच्या यशस्वी बोलीदारांनी मान्य किंमत न भरल्यास त्याने भरलेली बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल. ६) कोणतेही कारण न देता कोणताही अथवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार बँकेकड राखीव आहे. ७) लिलाव आयबीएपीआय च्या https://ibapi.in या पॉर्टलवरून केला जाईल, ई लिलाव निविदा कागदपत्रे, ज्यात ऑन लाईन ई लिलावाचा बोली नमुना, डिक्लरेशन, सर्वसाधारण अटी व शर्ती इ. आहेत हे https://libapi.in या संकेतश्थळावर उपलब्ध आहेत. c) इच्छ्क बोलीदारांनी ई लिलावात भाग चेण्यासाठी आमचे सेवा पुरवठादार एमएसटीसी लिमिटेंड यांच्याशी www.mstcecommerce.com या संवेतस्थळावर संपर्क करावा. इच्छक खरेदीदार/बोलीदार यांना https://www.mstcecommerce.com/auctionhome/ ibapi/index.jsp या लिलाव पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहें. ९) नोंदणी प्रक्रियेला साधारणपणे किमान तीन कार्यालयीन दिवस लागल असल्याने इच्छक बोलीदारांनी आपली मोंदणी वेळेपूर्यीय करावी. 90) बेंकेच्या https://ibapi.in या पोर्टलवरील म्लोबल र्डएमडी वॅलेटमधे बयाणा रक्कम जमा करावयाची आहे. बॉलीदाराने त्याने भरलेली बयाणा रक्कम त्याच्या खात्यातून एमएसटीसी च्या खाती एनईएफटी अथवा आरटीजीएस द्वारी वर्ग झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करावयाची आहे. यत्रणेतः बोलीदाराने बयाणा रक्कम भरली असून ती वॅलेटमध्ये दिसत असेल तरच त्याला लिलावात भाग घेण्यास परवानगी मिळेल. तशी दिसत नसेल तर त्याला लिलावात भाग घेता येणार नाही: ११) मिळकतीची अधिक माहिती व फोटोग्राफसाठी व पोर्टल संबंधातील अधिक माहितीसाठी कृपया https:///bapi.in या संकेत स्थळाला भेट हावी किंवा बॅकेच्या हेल्प लाईन क्र. १८०० १० २५०२६ किंवा ०९१-४११०६१३१ यावर संपर्क करावा १२) जर लिलाव यशस्वी झाला नाही तर बोलीदाराने आपल्या एमएसटीसी कहें असलेल्या खात्यामार्फत भरलेली बयाणा रक्कम परत मागण्याची विनंती सादर करावयाची आहे. अशा विनंतीनंतर बयाणा रक्कम बोलीदाराच्या खात्यावर जमा केली जाईल. अधिक माहितीसाठी कृपया बैंकेचे अधिकृत अधिकारी याचेशी संपर्क करावा

विकाण : पुणे दिनांक : २२.03.२0२3

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा)

सही / - अधिकृत अधिकारी भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी ॥।



and OHSAS 1/6001 Appropriate Company

# फोसेको इंडिया लिमिटेड

नींद्रणीकृत कार्यालय : गर्ट नं. ९२२/९२३, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पूर्ण ४१२ २०८, इंडिया

दु.: +९५ (०) २१३७ ६६८१००, फॅक्स : +९५ (०) २१३७ ६६८१६०, वेबसाईट : www.fosecoindia.com ईमेलः investor.grievance@vesuvius.com

सीआयएन : L24294PN1958PLC011052

## समभागधारकांसाठी सूचना विषय: कंपनीत असलेल्या इक्विटी शेअरचे हस्तांतरण, इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे वर्ग करणे

हीं नोंटीस कंपनी अधिनियम २०१३ सह ("कायदा") च्या कलम १२४ नुसार आणि इन्दहेरटर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अंथॉरिटी (अर्कॉटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर ॲडरिफेड) नियम २०१६, सुधारित सूचनेनुसार ("नियम") ज्या भागांवर लापांश सलग सात किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे दिला गेला नाही वा मागणी करण्यात आलेला नाही, असे समधाग आयईपीएफ च्या कोषाकहे, कंपनीमाफंत वर्ग करण्यात येतील.

ह्या नियमांच्या अनेक आवश्यकतांचे पालन करण्यासाठी कंपनीने ज्यांचे सममाग नियमानुसार आयईपीएफ कडे वर्ग करण्यास पात आहेत अशा सर्व संबंधित भागधारकांना योग्य कारवाई करण्यासंबंधी वैयक्तिक पत्रे त्यांच्या नोंदनीकृत पत्त्यावर पाठवली आहेत. कंपनीने जे समभाग आयईपीएफ कडे वर्ग करावयाचे आहेत अशांचा सर्व तपशील www.fosecoindia.com या संकेत स्थळावर अपलोड केला आहे, सर्व भागधारकांना विनंतीं करण्यात येते की दिला न गेलेला/मागणी न केलेला लाभांश अशा आयईपीएफ कड़े वर्गे करण्यात येणाऱ्या अशा समभागांचा तपशील पाहण्यासाठी त्यांनी ही लिंक पहावी. जून २०, २०२३ पर्यंत असे समभागावरील दिला न गेलेला/मागणी न केलेला लाभाश यासाठी बैध मागणी/दावा न आल्यास कपनी समभाग आयईपीएफ कहे वर्ग करेल.

या तारखेपर्यंत लाभाशाचा दावा न केल्यास, नियमानुसार, पुढील सूचना न देता, वर नमूद केल्याप्रमाणे, इक्विटी शेअर(घे) आयईपीएफ कडे हस्तांतरित करण्यासाठी कंपनीकडून आवश्यक पावले उचलली जातील. कृपया लक्षात च्या की आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केलेल्या समभागांच्या संबंधात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही.

जर तुमच्याकडे शेंअर(चे) असतील तर

- भौतिक स्वरुपात: मूळ शेअर सर्टिफिकेट(चे) च्या बदल्यात कंपनीकडून नवीन शेअर सर्टिफिकेट जारी केले जाईल आणि नंतर आवश्यक औप्रचारिकता पूर्ण केल्यावर ते आयर्डपीएफमध्ये हस्तांतरित केले जाईल. पुढे, तुमच्या नावायर नोंदणीकृत असलेले मूळ शेअर सर्टिफिकेट (ते) आप्रोआप रद्द केले जातील आणि ते नॉन-नेगोशिएबल मानले जाईल.
- डीमेंट फॉर्ममध्ये: कंपनी तुमच्या डिपॉझिटरी पार्टि सिपंटला, कॉर्पोरेट कारवाईद्वारे, तुमच्या डिमेंट खाल्यामध्ये असलेले शेअर (चे) आयईपीएफच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी सूचित करेल.

शेअरहोल्डर हे लक्षात ठेव शकतात की **एकदा** त्यांच्याकडे असलेले शेअर्स आणि दावा न केलेला लाभांश आय**इं**पीएफ कडे हस्तांतरित केल्यावर, ते त्यांच्या शेअर्स, दावा न केलेल्या लाभांश रकमेंवर आणि सर्व कॉर्पोरेट फायद्यासह दावा करण्यास पात्र असतील. पात्रता प्रत प्राप्त करण्यासाठी कंपनीने नोंदविलेल्या नमुन्याच्या स्वाक्षरीनुसार सर्व सयुक्त भागधारकांनी रितसर स्वाक्षरी केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल. शेअर आयईपीएफ प्राधिकरणाने जारी केलेल्या २० जुलै २०२२ च्या परिपत्रकानुसार आणि त्यानंतर आयईपीएफ www.iepf.gov.in. च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज सबमिट करु शकतात. तुम्हाला काही शंका असल्यास, कृपया कंपनीच्या RTA में. जिंक इनटाईम इंडिया पा. लि., ब्लॉक क्र. २०२, २रा मजला, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ, ढोले पाटील रोडचे बाजूस, पुणे ४१ १००१, दुरध्वनी क्र. ०२०-२६१६००८४/२६१६१६२९ संपर्क अधिकारी श्री. तमेश शर्मा umesh.sharma@linkintime.co.in किंवा pune@linkintime.co.in यांना पाठवावेत

कंपनीने तिच्या वेबसाइटवर अपलोड केलेले तपशील ग्राह्म धरले जावेत आणि नियमानुसार आग्रईपीएफमध्ये शेअर्राचे हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने पुरेशी सूचना मानली जावी. कृपया लक्षात च्या की या नियमांनुसार आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही.

स्थळ : पुण दिनांक : मार्च २०, २०२३

महेद्र कुमार दुतिया कंट्रोलर ऑफ अकाऊंट्स व कंपनी सचिव

फॉर्सको इंडिया लिमिटेड करीता



मयूर कॉलनी, पुणे शाखा : ६, विद्यामारती बिल्डींग, मृत्युंजय मंदिराजवळ, कर्वे रोड, कोथरुड, पुणे - ३८ फोन: ०२०-२५४३३०८५ ई-मेल : bom852@mahabank.co in

### ॲपेंडिक्स IV (रूल ८(१)) अंतर्गत ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणार **वैक ऑफ महाराष्ट्रचे** अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझंशन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनेंन्शिअल अंसेटम् अंप्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार यांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या तारखांना भागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसील त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या बँकेला येणे असलेल्या संपूर्ण रकमेची सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करुन कर्णभूक व्हावे.

कर्जदार/सह-कर्जदार/जामींनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार यांच्या नावासामीर नमूद केलेल्या गहाण मालमत्तांचा खाली नमूद केलेल्या तारखांना प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमतांसदर्मात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ महाराष्ट्र यांना खाली नमूद केलेल्या येणे असलेल्या रक्कमेच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेवशन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी भूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल.

आ. क्र.	कर्जदार / जामीनदाराचे येंणे बाकी रक्कम रू.		मागणी नोटीसीची तारीख	
	नाव		ताबा घेतल्याची तारीख	
9	सौ. चित्रा विजय सिंग पार्टील क. १५,८८,०६७.६७/ - (रूपये पंघरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार (कर्जदार) सद्सष्ट आणि पैसे सद्सष्ट फक्त) अधिक त्यावरील -		00/92/2022	
	(models)	दि, ०१/११/२०२२ मासूनचें लागू न केलेले ब्याज आणि आकार	98/03/2023	
	स्थायर मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. एम/५-५, मिळकत नं. ३६५३, बिल्डींग नं. (मुर्ग) रेनबो पॅराडाईज को-ऑप होसिंग सोसायटी, गट नं. ३३७/एफ, स्टारिसटी शिरवळ, मुंबई बेंगलोर हायवं, शिरवळ, तालुका खंडाळा, सातारा पुणे			
3	मे. सुयश एंटरप्रायझेस (प्रोप्रायटर क. १०,१२,५८०.०२/ – (रूपये दहा लाख बारा हजार पाचशे ऐशी श्री. संदीप नारायण शिळमकर) आणि पैसे दोन फक्त) अधिक त्यावरील दि. २८/०४/२०२१ पासूनचे लागू न केलेले व्याज आणि आकार		90/03/2022	
			98/03/2023	

शिळमकर (जामीनदार) बँकेकडे गहाण असलेल्या व बँकेने ताबा घेतलेल्या मालमत्तेचा तपशील : शॉप नं. ४८, काकडे देरेंस, वारजे माळवाडी, पण - ४११०५२ कै. विनोद देवराम पाटील यांचे रु. ८,७४,५१४.००/ - (रुपये आठ लाख यौ-याहतर हजार पाचशे

केलेले व्याज आणि आकार बैंकेकडे गहाण असलेल्या व बैंकेने ताबा घेतलेल्या मालमतेचा तपशील : फ्लंट नं. २०३, २ रा मजला, बालाजी कृष्णाकुंज, सर्व्हें नं.

चौदा फक्त) अधिक त्यावरींल दि. ०१/०४/२०२१ पासूनचे लागू न

१४०/६/२, माजरी बुद्रक, पुणे ४१२३०७ दिनांक : १६/०३/२०२३, ठिकाण : पुणे मुख्य प्रबंधक आणि अधिकृत अधिकारी, मयूर कॉलनी पूर्ण

MANAPPURAM FINANCE LTD.

कायदेशीर वारसदार (कर्जदार)

GIN-L65910KL1992PLC006623 IV/470A (didIV/638A(New), Manappiiram House,

5502/30/30

95/03/2023

Valanad, Trinssur, Kerala - 660 567. लिलावाची नोटीस

विशेषकर गिरबीकर्ताओं और सापान्य कप में जनता का एनदहारा सूचित किया जाता है कि निम्नलिखित अकाउंट्स में रखे गए सोन के आधूगर्वों की सार्वजनिक नीलामी निम्नलिखित शाखाओं पर दिनांक 17.04 2023 को लुबर 10.00 बज सं किया जाएगा. इस ऐसे डिफॉल्टर गांहकों के साने के आधूमणों की नीलानी करने जा रहे हैं जिन्होंने रजिस्टारे पत्र द्वारा सुचित किए जाते के बायजुद अपने जॉन की राज्य नहीं सुकाई है। जिन आयटस्स की नीलामी नहीं से पाएगी, जनकी नीलामी किसी अन्य दिन बिमा पून-सूचना दिए की जाएंगी- नीजामी के रधान व लिखि ( अगर जोई हो ) में परिवर्शनों की कोई सूचना नीजामी कन्द्र या वेबसाइट पर लगई जाएंगी तथा इस बारे में कोई अन्य न्द्रचना नहीं दी जहांगी

बिंद होरालान बीक बीट 134680700021823, 1858, 1900, 1916, 1929, 1947, 1961, 1980, 1986, 1997, 2001, 2004, 2021, 2043, 2046, 2050, 2053, 134680730042285, 2310, 2352, 2436, 2590, 4KM FORMURE 134760700025235, 5251, 5263, 5267, 5273, 5284, 5289, 5314, 5321, 5323, 5333, 5339, 5350, 5352, 5358, 5358, 5359, 5360, 5368, 5385 5387 5389, 134760750013955, 3970, 3990, 4031, 4058, जालगा, अमबाद जालगा 139010700038724, 8732, 6770, 8791, 8813, 8815, 8835, 8838, 8851, 8873, 8883, 8886, 6887, 8891, 8892, 6895, 8907, 8921, 8928, 8947, 8950, 8952, 8982, 8988, 8996, 9036, 9050, 133010730015312, 5351, 5356, 5369, 5429, 5478, 5483, 5494, 5496, 5520, 5593, 5552, 5561, मोक र रोड जातामा 133890700023911, 4214, 4234, 4304, 4327, 4328, 4353, 133830730029403, IFFF FIRMF 134740700033704, 3745, 3770, 3785, 3813, 3907, 134740730032463, 2506, 2514, 2546, 2628, 2734, 2801, FIRI चींक जालना 132040700031761, 1760, 1804, 1815, 1820, 1839, 1855, 1860, 1902, 132040730031181, 1226, 1234, 1251, 1274, 1395, স্বানুহ কাল্যা 133220700045793, 5864, 5866, 5943, 5951, 5957, 6046, 6047, 133220730022137, 2177, 2178, 2187, 2260, 2266, 2296, 2323, 2377, 2407, 2411, 133220780000116, Mick, Mick, Mick, 137450700004275, 4289, 4348, Wilkly is Mick 139160700002530, 2531. 2534, 2553, 2571, 2579, 2593, 2607, 2816, 139160730004063, 4097, 4101, 4138, 電射市 計画 開展 134830700025548, 5615, 5629, 5647, 5856, 5672, 5687, 5697, 5698, 5706, 5708, 5766, 134830730017611. 7646, 7648, 7851, 7745, 7749, 7780, Preini 138290700002679, 2697, 2750, 2770, 2804, 34fly 137460700002897, 2924, 137460730014191, 4264, 4265, 4283, 4368, 4604, नॉदेंड, आनंद नगर नॉदेंड 126680700037529, 7533, 7556, 7569, 7577, 7589, 7595, 7626, 7659, 7674, 7677, 7687, 7693, 7696, 7697, 7698, 7710, 7716, 7724, 7767, 7771, 7809, 126680730013623, 3652, 3658, 3659, 3660, 3679, 3694, 3727, 3746, 3764, 3772, 3773, 3863, 3891, 126680780000061, WHING HIGS 133530700024145, 4184, 4232, 4241, 4250, 4266, 4272, 4283, 4301, 4392, 133530730006658, 6577, 6587, किनवट नांदेव 134800700038121, 8179, 8208, 8217, 8219, 8235, 8251, 8252, 8298, 8312, मेन रोडभावर 133050700049063, 9071, 9096, 9146, 9174, 9188. 9237, 9303, 9304, 9327, 9329, 9333, 9358, 9407, 9416, 9417, 9418, 9421, 9425, 9434, 9436, 9438, 9481, 9482 9493, 9509, 9515, 9516, 9553, 9578, 9586, 9589, 9598, 9644, 133050730010436, 0493, 0526, 0528, 0532, 0829, 0670, पेत वसरी नोदेड 134790700025152, 5154, 5157, 5174, 5207, 5219, 5293, 5341, 5370. 134790730008735, 8795, 134790780000033, INTERIM TICE 132380700030486, 0503, 0548, 0567, 0569, 0601, 0626, 0633, 0635, 0673, 0680, 0684, 132380730016544, 6581, 6584, 6684, 6743,

उजरोक्त नीलामी में भाग लेने के इच्छ्क व्यक्तियों की निम्नलिखित का पालन करना होगा:- इच्छ्क बॉलीयजीओं की ईएमडी के रूप में रू. 10,000/- नीलामी के दिन नकद जमा कराना हुगा (असकल बोलीकर्ताओं जो बाद में लीटा दिया जागगा) बोलीकर्ता को वैध पहचना प्रमाग/पैन कार्ड साथ अकर आना होगा. अधिक जागकारी क जिए कृपया 9072604049 पर संपर्क करे

मजप्पुरम फायनस लि. हेर्



कर्जदार, जामीनदार व महाणदार

२) साँ. शिल्पा विनोद डिकाव (जामीनदार)

औध, पुणे - ४१५००७

शास्त्रा: पर्वती

रजिस्टर्ड ऑफिस : 'कॉसमॉस टॉवर', प्लॉट न. ६, आयसीएस कॉलनी, युनिव्हर्सिटी रोड, गणेशखिंड, शिवाजीनगर, पूर्ण-४११ ००७. min 020-ENOC 4302 / ENOC 4349

# स्थावर मालमत्ता विक्री नोटीस (सरफेसी ॲक्ट २००२ अंतर्गत नियम ८(६) अन्वये)

अधिकृत अधिकारी दि कॉसमॉस को-ऑप, बेंक लि. यानी खाली नमूद केलेल्या, दि सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिञ्जल ॲरॉटस् ॲन्ड एनमोरॉमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये बेंकेने ताब्यात घेतलेली व खालील प्रमाणे नांद केलेली स्थावर मिळकत टेंडरद्वारे 'जशी आहे तशी' विक्री करून विक्री रकमेतून पूढे नमूद केलेल्या कर्जदाराकडून कर्जाची वसूली करणे करीता इच्छ्क खरेवीदारांकडून सीलबंद टेंडर्स मामबित आहोत.

कलम १३(२) अन्वये पाठविलेल्या

याचे नाव आणि शाखा	मागणी व	मागणी नोटीसीचा तपशील				
श्री. पुसाराम भेराराम गीड, (कर्जदार)	दिनांक	रक्षम	दिनांक	दिनांक	येळ	
(ग्रहाणदार) १ ला पत्ता: स.नं. ६४४/१, बी-७/३, दामोदर सोरगयटी, बिम्रवेवाडी, पूण-४११०३७.	₹८,90, २०२०	र १५,८८,३८५.६९ + पुढील त्याज, खर्च, इ.	29,66,7022	99,0%,2023	द, १२.३ वा.	
र रा पत्ताः फ्लॅट नं. ४०३, साबर अपार्टमेंट ३३,	रिइ	प्रवर्ह किंमत		बयाणा रक्तम		
२ रा पत्ताः फलॅट नं. ४०३, साबर अपार्टमेंट ३३, महातमा फुले पेठ, पुणे-४१९०४२. ३ रा पत्ताः २३३, मगळवार पेठ, पुणे-४९९०४२		९,८७ लाख एख ऐंशी हजार फक्त)		) ০০ লাভ লাভ দৰন)		

१ ला पत्ताः रेंज हिल्स मेदान १७/४, जुना जे स्थावर मिळकतीचे वर्णन टाईप, खडकी, पुणे - ४११०२०. (श्री. गौड पुसाराम भेराराम यांच्या मालकीची). २ रा पत्ताः बिल्डींग न. ८, फ्लॅट नं. २, शितल बाग शॉप नं ९० चा सर्वसामाईक भाग, बांधकाम क्षेत्रफळ २०० चौ.फू. म्हणजेच सोसा, भोसरी, पूर्ण,

१८,५८ ची.मी., तळमजल्यावर बांधण्यात आलेली, सम्राट टॉवर्स की-ऑप. ३) श्री. शिरीष विश्वनाथ लेले (जामीनदार) हीसिंग सोसायटी जि., सुखसागरनगर ही बिल्डीम, स.न. १६, हिस्सा न. पला: गिरीदर्शन हाक सिंग सो सायटी, १/१६३, एकूण क्षेत्रफळ ०० एच १३,५ आर, गांव कावज, तालुका हवेली, स.न.८५/ए/५, प्लॉट न. ५/ए, बाणर त्रीड, जिल्हा पूर्ण-४१५०४६. चतुःसीमा : पूर्वेस : शोसायटीचा भाग, दक्षिणेस : शोप "विश्वमोहिनी" बंगला, अधि, सकाळ नगर जवळ, नं. १५, पश्चिमेंस : रस्ता, जत्तरेस : शॉप नं. ०१, सदर जगतच्या शॉपमधील सामाईक जागेचा आणि तेथील सुविधांचा वापर करणयाचा अधिकार आहे.

लिलाव / विक्री विकाण -दि कॉसमॉस को-ऑप, बैंक लि., कॉसमॉस टॉवर, वसूली विभाग, १ ला मजला, प्लॉट न. ६, आयसीएस कॉलनी, युनिव्हर्सिटी रोड, गणेशखिंड, शिवाजीनगर, पुणे–४११ ००७, फोन : ७२०-६७०८५३ १५

अर्टी द शर्ती – १. वरील प्रमाणे नमूद केलेली स्थावर मिळकत ही 'जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे आणि जी काही आहे तेथे आहे' या तत्त्वादर विक्री केली जाईल. २. टेंडर दाखल करणेपुर्वी अधिकृत अधिकारी याच्याशी सदर मिळकतीचे मालकी हरक, टायटल व देयके इ. संदर्भात शहानिशा करून घेण्याची जबाबदारी खरेदीदार यांची राहील व नंतर याबाबत कुठल्याही प्रकारच्या तकारीची नोंद घेतली जाणार नाही. (टेंडर फॉर्म मिळण्याचे ठिकाण दि कॉसमॉस को-ऑप. बॅक लि., कॉसमॉस टॉवर, वसूली विमाग, १ ला मजला, प्लॉट नं. ६, आयसीएस कॉलनी, युनिव्हसिटी रोड, गणेशखिंड, शिवाजीनगर, पुण-४११ ००७. (फोन ०२०-६७०८५३११). ३. इच्छुक खरेदीदार यानी केवायसी कागदप्रजासह आपले टेंडर/ऑफर्स बयाणा स्क्कमेरी ये ऑर्डर/ डीडीसह दि कॉसमॉरा को-ऑप, बैंक लि. या नावाने काढून क्रील पत्त्यावर दि. १०.०४.२०२३ रोजी पोहचेल असे पाठविण्यात यावे. बयाणा रक्कम आस्टीजीएस/एसईएफटी फेड ट्रान्सफर द्वारे अदा करू शकता त्याचा तपशील पुढीलप्रमाणे - दि कॉलमॉस को-ऑप, बेंक लि. A/c No. 090370171, IFSC Code- COSB0000090, ४. रिझर्ड किमतीपेक्षा कमी किमतीला आलेले टेंडर्स/ऑफर्स विचारात घेतले जाणार नाही. इच्छुक खरेदीदार यांनी आपले टेंडर/ऑफर्स बयाणा दक्रमेसह सीलबंद प्राकीटात घालुन व पाकीटावर "श्री. **पुसाराम भेराराम गीड यांच्या मिळकर्तीचे खरेदीसाठी टेंडर"** असे स्पष्ट नमुद करावे प्रस्ताव अयशस्वी झाल्यारा बयाणा रक्कम परत करण्यात येईल, बयाणा रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. ५. विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतींबाबत आवश्यक ते स्टॅम्य डयूटी/इतर चार्जेस/ट्रान्सफर आणि स्जिस्ट्रेशन चार्जेस, फीज, टीडीएस, जीएसदी, टीसीएस, ई, सर्व अनुषंगिक खर्च नियमानुसार व वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार खरेदीदारास करावा लागेल. ६. सर्व वैधानिक/गैर वैधानिक देय, कर, दर, मुल्यांकन, शुल्क, दावें इ. जबाबदारी फक्त खरेदीदाराची असेल ७. सर्व टेंडर्स/ऑफर्स उघडल्या नंतर संभाव्य बोलीदाराना आपापल्या बोली वाढविण्याची संधी देण्यात येईल. बोली हस्तांतर करता येणार नाही. ८. विक्री कार्यवाहीतील ज्या बोलीदाराची बोली सर्वाव जास्त आहे अशा कायम केलेल्या बोलीदाराने २५% रकमेची (त्याच्या बोलीच्या) पुर्तता पुढील १ दिवसाच्या कार्यालयीन वेळेत करणे आवश्यक आहे. सदर रकमेमध्ये त्याने भरलेल्या बयाणा रकमेचा अंतर्भाव करण्यात येईल. सदर रक्कम ''दि कॉसमॉस को–ऑप बँक लि,'' यांच्या नावाने डी.डी./एनईएफटी/आरटीजीएस ट्वारें अदा करू शकता. सदर २५% रकमेची पुर्तता बोलीदाराकडून दिलेल्या मुदलीत न झाल्यास त्यांनी भरलेली बयाणा रक्कम कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता जप्त करण्यात ग्रेईल ९, विक्री रकमेच्या २५% रकमेचा भरणा केल्यानंतर व अधिकृत अधिकारी यांनी विक्री कायम केल्यानंतर उर्वरीत ७५% रक्कम पुढील ५५ दिवसांत कार्यालदीन वेळेत भरणे बंधनकारक शहील, जर सदरचा भरणा सदर गुदतीत केला गेंला नाही तर भरलेली २५% रक्कम पूर्व सूचना न देता जप्त करण्यात येईल व सदर मिळकतींची विक्री कारवाई पुन्हा करण्यात येईल. १०. मिळकतीची पातुणी दिनाक ०६.०४.२०२३ रोजी सकाळी १९:०० ते दुपारी 09:00 या वेळेल करता येईल. 99. बॅकेच्या माहीतीप्रमाणे वरील नमूद मिळकतीवर कोणल्याही प्रकारची देणी नाहीत. 92. सदर लिलावाच्या रेंडरी/आफर्स स्विकारणं न स्थिकारणं, लिलाव कायम करणं, पूढे ढकलणं, रद्द करणे व इतर सर्व हक्क कोणलेही कारण न देता अधिकृत अधिकारी यांचे राहील. १३. विक्री / लिलाबाच्या तपशिलवार अर्टी व शर्ती जिलाबाच्या वेळी व लिलाबाच्या ठिकाणी वाचण्यात येतील. १४. सदर विक्री नोटीस ही बैकेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच www.cosmosbank.com यर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

दिप:- सदरबी १५ दिवसांची नोटीस नियम ८(६) एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वयं कर्जदार/जामिनदार/मॉर्गेजर यांना सुध्दा लागू आहे. दिनांक : २२.०३.२०२३ सहाय्यक महाव्यवस्थापक व अधिकृत अधिकारी, ठिकाण : पुणे दि कॉसमॉस को-ऑप, बँक लि.